

नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र/केंद्राच्या स्वायत्त संस्थांमध्ये जाणारे राज्य/राज्याच्या स्वायत्त संस्थांमधील कर्मचारी व केंद्र/केंद्राच्या एव्यायत संस्थांमधून राज्य/राज्याच्या स्वायत्त संस्थांमध्ये येणारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पूर्वीच्या सेवेच्या निवृत्तिवेतन दायित्वाच्या खाटपाबाबत

## महाराष्ट्र शासन वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: अनियो १००३/१४/सेवा ४

मंत्रालय, मुंबई ४०००३२, दिनांक: २७ फेब्रुवारी २००९

- वाचा : १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : पीईएन १०८८/सीआर ४८८-१८८६-४, दिनांक ४/४/१९८३
- २) केंद्र शासनाच्या गृह मंत्रालायाचे कार्यालयीन ज्ञापन, क्रमांक : २८/१०/८४-पेशन युनिट, दिनांक २९/८/१९८४
- ३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : पीईएन १०९२/२७/सेवा-४, दिनांक १५/७/१९९३
- ४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : पीईएन १०९७/१०६/सेवा-४, दिनांक १२/३/१९९७
- ५) केंद्र शासनाच्या पेशन विभागाचे कार्यालयीन ज्ञापन, क्रमांक: २८/३०/२००४-पीअॅण्डपीडब्ल्यू(बी), दिनांक २६/७/२००५
- ६) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : अनियो १००५/१२६/सेवा-४, दिनांक ५/१०/२००५

### प्रस्तावना -

केंद्र शासनाने दि. १.१.२००४ पासून नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे. या आदेशाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत दि. १/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतनयोजना लागू करण्याचे आदेश दि. ३१/१०/२००५ अन्वये निर्गमित करण्यात आले आहेत.

२. केंद्र शासन तसेच राज्यामध्ये नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू होण्यापूर्वी राज्य शासन व केंद्र शासन यांच्याकडे बजावलेल्या सेवा दि. ४/४/१९८३ नुसार तसेच केंद्र शासनाच्या दि. २९/८/१९८४च्या कार्यालयीन ज्ञापनातील, अटीची पूर्तता होत असल्यास दि. १५/७/१९९३ च्या आदेशानुसार निवृत्तीवेतन लाभांसाठी जोडून देण्यात येत होत्या. तथापि नवीन परिभाषित योजना लागू केल्यानंतर केंद्र शासनाच्या सेवेतून राज्य शासनाच्या सेवेत जाणा-या कर्मचाऱ्यांच्या केंद्राकडील सेवेसंदर्भात केंद्र शासनाने त्यांच्या दि. २६/०७/२००५ च्या कार्यालयीन ज्ञापनानुसार खालील निर्णय घेतले आहेत:

अ) केंद्र शासनाच्या दि. २६.७.२००५ च्या का.ज्ञा.तील परि.२(iii) नुसार दि. दि. ३१.१२.२००३ पर्यंत केंद्र/केंद्राच्या स्वायत्त संस्थांमध्ये निवृत्तीवेतनाह आस्थापनेवर कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांनी दि. १.१.२००४ रोजी किंवा त्यानंतर तात्रिक राजीनामा देवून राज्य शासनाकडे नियुक्ती स्विकारली असेल, तरा कर्मचाऱ्यांच्या केंद्र/केंद्राच्या स्वायत्त संस्थांमधील सेवा कालावधीकरिता केंद्रीय नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९७२ मधील नियम ३७ नुसार pro-rata pensionery benefits अनुजेय ठरेल.

ब) केंद्र शासनाच्या दि. २६.७.२००५ च्या का.ज्ञा.तील परि.३ नुसार दि. २९.८.१९८४ च्या कार्यालयीन ज्ञापनातील परि.३(e) (ii) व ३(बी) (ii) दि. १.१.२००४ पासून वगळण्यात आले असून या कार्यालयीन ज्ञापनातील उर्वरित लाभ बंद केले आहेत. (cease to operate.)

३. केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य/ राज्याच्या स्वायत्त संस्थांकडून केंद्र/केंद्राच्या स्वायत्त संस्थांमध्ये जाणा-या कर्मचाऱ्यांच्या पूर्वीच्या सेवेचे दायित्वाबाबत निर्णय घेण्याची बाबत शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय -

केंद्र व राज्य शासनामध्ये अनक्रमे दि. १/१/२००४ व दि. १/११/२००५ पासून लागू करण्यात आलेल्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा तसेच केंद्र शासनाच्या दि. २६/७/२००५ च्या कार्यालयीन आदेशाच्या परिणामस्वरूप राज्य/

राज्याच्या स्वायत्त संस्थांकडून केंद्र/केंद्राच्या स्वायत्त संस्थांमध्ये जाणा-या कर्मचा-यांच्या पूर्वीच्या सेवेच्या अनुषंगाने राज्य शासनाने खालील निर्णय घेतले आहेत :

१. वित्त विभाग, शासन निर्णय क्र. पीईएन १०८३/ सीआर ४३८/८३/एसईआर ४, दि. ४/४/१९८३ अन्वये पूर्वीच्या सेवा निवृत्तिवेतनासाठी ग्राह्य धरण्याबाबतचे आदेश दि. १/१/२००४ पासून लागु राहणार नाहीत. म्हणजेच केंद्राच्या सेवेतून राज्याच्या सेवेत दि. १/१/२००४ रोजी किंवा त्यानंतर रुजु होणा-या कर्मचा-यांना त्यांची पूर्वीची सेवा दि. ४/४/१९८३ च्या आदेशाप्रमाणे जोडून देण्यात येणार नाही.

२. वित्त विभाग, शासन निर्णय क्र. पीईएन १०९२/२१७/सेवा-४, दि. १९/७/१९९३ अन्वये पूर्वीच्या सेवा निवृत्तिवेतनासाठी ग्राह्य धरण्याबाबतचे आदेश दि. १/१/२००४ पासून लागु राहणार नाहीत. म्हणजेच केंद्र/केंद्राच्या स्वायत्त संस्थांच्या सेवेतून राज्य/राज्याच्या स्वायत्त संस्थांच्या सेवेत दि. १/१/२००४ रोजी किंवा त्यानंतर रुजु होणा-या कर्मचा-यांना त्यांची पूर्वीची सेवा दि. १९/७/१९९३ च्या आदेशाप्रमाणे जोडून देण्यात येणार नाही.

३. अ.क्र. २ मधील निर्णयाच्या परिणामस्वरूप वित्त विभाग, शासन निर्णय, क्र. सेनिवे १०९४/१०६/सेवा-४ दि. १२/३/१९९७ अन्वये पूर्वीच्या सेवेच्या निवृत्तिवेतनविषयक दायित्वाच्या वाटपाबाबतची कार्यपद्धती ठरविण्याबाबतचे आदेश दि. १/१/२००४ पासून लागु राहणार नाहीत.

४. केंद्र/ केंद्राच्या स्वायत्त संस्थांमध्ये निवृत्तिवेतनाहं आस्थापनेवर कार्यरत असलेल्या ज्या कर्मचा-यांनी दि. १.१.२००४ रोजी किंवा त्यानंतर तांत्रिक राजीनामा देवून राज्य/राज्याच्या स्वायत्त संस्थांमध्ये नियुक्ती स्विकारली असेल, त्यांची पूर्वीची सेवा निवृत्तिवेतनासाठी जोडून देण्यात येणार नाही. मात्र राज्याने नवीन परिभाषित योजना दि. १.१.२००५ पासून लागु केली असल्यामुळे केंद्र/ केंद्राच्या स्वायत्त संस्थांमधील (केंद्र शासनाच्या दि. २९.८.१९८४ च्या कार्यालयीन झापनातील परि.४ मध्ये नमूद केलेल्या स्वायत्त संस्थेच्या व्याख्येमध्ये समाविष्ट होणा-या संस्था) जे कर्मचारी दि. १.१.२००५ पूर्वी राज्याच्या सेवेत रुजु होतील, त्या कर्मचा-यांना राज्याच्या सेवेत रुजु होण्याच्या दिनांकापासून(दि. १.१.२००५ पूर्वी) महाराष्ट्र नागरी सेवा(निवृत्तिवेतन) नियम लागु होतील.

५. राज्य/राज्याच्या स्वायत्त संस्थांमध्ये निवृत्तिवेतनाहं आस्थापनेवर कार्यरत असलेल्या ज्या कर्मचा-यांनी दि. १.१.२००४ रोजी किंवा त्यानंतर तांत्रिक राजीनामा देवून केंद्र/ केंद्राच्या स्वायत्त संस्थांमध्ये नियुक्ती स्विकारली असेल, अशा कर्मचा-यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ मधील नियम ६७ नुसार त्याच्या राज्य/राज्याच्या स्वायत्त संस्थांमधील सेवा कालावधीकरिता खालील प्रमाणे यथाप्रमाण निवृत्तिवेतन, उपदान (pro-rata pensionery benefits) मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे:-

अ) ज्या कर्मचान्याची राज्य/राज्याच्या स्वायत्त संस्थेमधील (मंडळे/महामंडळे/सार्वजनिक उपक्रम/प्राधिकरण/नगरपालिका/नगरपरिषदा/महानगरपालिका वगळून) सेवा १० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असा कर्मचारी ज्या दिनांकास राज्य/राज्याच्या स्वायत्त संस्थेमधील सेवेच्या राजीनामा देईल त्या दिनांकापूर्वीच्या १०. महिन्याच्या निवृत्तिवेतनाहं वेतनाच्या आधारे निवृत्तिवेतन व राजीनामा देईल त्या दिनांकापूर्वीच्या वेतनाच्या आधारे सेवानिवृत्ती उपदान मिळण्यास पात्र ठरेल.

ब) ज्या कर्मचान्याची राज्य/राज्याच्या स्वायत्त संस्थेमधील (मंडळे/महामंडळे/सार्वजनिक उपक्रम/प्राधिकरण/नगरपालिका/ नगरपरिषदा /महानगरपालिका वगळून) सेवा १० वर्षपेक्षा कमी झालेली असेल त्याला निवृत्तिवेतनाचा हक्क नसेल. अशा प्रकरणात त्याने पूर्ण केलेल्या अहंताकारी सेवेच्या प्रत्येक सहामाही कालावधीसाठी अर्ध्या महिन्याचे वेतन या दराने सेवा उपदान मिळण्यास आणि सेवा कालावधीच्या आधारे सेवानिवृत्ती उपदान मिळण्यास पात्र ठरेल.

क) राज्य/राज्याच्या स्वायत्त संस्थेमधील सेवेच्या संबंधात अनुज्ञेय असलेले यथाप्रमाण निवृत्तिवेतन, उपदान इत्यादिच्या रकमा, त्याला लागु असलेल्या नियमानुसार ज्या आधीच्या दिनांकास तो स्वेच्छेने सेवानिवृत्त होऊ शकला असता

तो दिनांक किंवा केंद्र/केंद्राच्या स्वायत संस्थांमध्ये तो रुजु होण्याचा दिनांक, यापेकी जो नंतरचा असेल. त्या दिनांकापासून वितरणयोग्य होतील.

२. हे आदेश जिल्हा परिषदा तसेच ज्यांना सध्या अस्तित्वात असलेली निवृत्तिवेतम याजना व सर्वसाधारण भर्त्यांच्या निवाह निर्धी लागू आहे, अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विधार्पीडे आणि त्याच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविधालये व कृषिविधार्पीडे इत्यादीच्या सेवेमधून केंद्र/वेळाच्या स्थायत संरथा यामध्ये दि. १.१.२००४रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कमवाच्यांसाठी, योग्य त्या फेरफार/सह, लागू ठरेल.

३. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सफेतोंड २००९०३०२१८२१४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नायाने,

नि. ज्ञ. बांडेकर  
शासनाचे उप सचिव

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (३२५ प्रती),  
महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),  
संचालक लेखा व कोांगारे, मुंबई (५ प्रती),  
अधिकार व लेखा अधिकारी, यांंदे, मुंबई (२१ प्रती),  
संचालक, गार्हीली व उत्तरापक विभाग, मंत्रालय, मुंबई (५०० प्रती)  
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा,  
उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा,  
मुंबई/पुणे/नागपूर/जोगावाड/नाशिक/अभारपाली  
(प्रत्येकी १० प्रती),  
परिषद कोांगार अधिकारी, पुणे/नागपूर/औंगावाड/नाशिक  
(प्रत्येकी निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),  
सर्व जिल्हा कोांगार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),  
सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई  
प्रथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय प्रथालय, सहाया मजला, विधान  
भवन, मुंबई - ४०० ०३२.  
गव्यपालांचे सचिव,  
मुख्य निवासीचे सचिव,  
उप मुख्य मंत्रांचे सचिव,  
सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,  
\*प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
\*प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
\*सचिव, महाराष्ट्र सोकरेया आयोग, मुंबई,  
\*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,  
\*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
\*प्रबंधक, भारताच्या प्रशासनीय न्यायाधिकरण कुटीर फ्र. ३ य ४,  
मुख्य भाहिनी अभ्युक्त, महाराष्ट्र, मुंबई.  
अधिकार व लेखा कायांलय आदार, मंत्रालयासमोर, मुंबई,  
मंत्रालयातील सर्व यिभाग,  
विशेष अभ्युक्त, महाराष्ट्र सदन, कोपनिकर सेड, नदी दिल्ली,  
कृषि व पशुपत्यधन, दुध व्यवसाय विकास व मत्त्य व्यवसाय विभाग,  
मंत्रालय, मुंबई (३० प्रती).

महालेखापाल(लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर  
(३२५ प्रती),  
महालेखापाल(लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती),  
भंगालयाचा निरनियाळा दिभागांच्या अधीन असलेल्या सर्व यिभागांचे  
व फारालयांचे प्रमाण.  
सर्व विभागांचे आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),  
सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),  
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (३० प्रती),  
तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),  
संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),  
सर्व यिभागांचे शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),  
सर्व यिभागांचे तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),  
शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, दक्षिण/उत्तर/पश्चिम,  
सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण महाल  
(प्रत्येकी ५ प्रती),  
सर्व महानगरपालिका व नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य  
(प्रत्येकी ५ प्रती),  
सर्व अंतर्ह्यांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती),  
कूल सचिव, महान्मा फुले कृषि विधार्पीड, राहुरी, जिल्हा अहमदनगर  
(१० प्रती),  
कूल सचिव, मराटवाडा कृषि विधार्पीड, परभणी (१० प्रती),  
कूल सचिव, पंजाबाराव धृषी विधार्पीड, अकोला (१० प्रती),  
कूल सचिव, डोकण कृषि विधार्पीड, दापोली, जिल्हा रत्नगिरी (१०  
प्रती),  
यांगादिकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (१२ प्रती),  
शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),  
उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),  
वित्त यिभागातील सर्व कायांसाने,  
नियश नसी, कार्यालय संवा-४.  
\*पत्रांतरे

\*\*\*\*\*